

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे  
e-Corner साठी जागा वाटप करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्र.शाकाजा-११२०/प्र.क्र.३९/२०२०/२२  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक: १३ जानेवारी, २०२१

**प्रस्तावना:**

मंत्रालय कर्मचारी व मंत्रालयात येणारे अभ्यांगत यांच्या सोईसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे e-Corner साठी जागा वाटप करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यानुषंगाने आता शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे:-

**शासन निर्णय:**

मंत्रालय कर्मचारी व मंत्रालयात येणारे अभ्यांगत यांच्या सोईसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे e-Corner साठी मंत्रालय मुख्य इमारत, तळ मजला, आरसा गेटच्या बाजूला २२१.०१० चौ.फूट जागा भाडेतत्वावर आदेशाच्या दिनांकापासून पुढील ५ वर्षाकरीता खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून वाटप करण्यात येत आहे :-

- १) स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे e-Corner साठी वाटप करण्यात आलेल्या जागेचे भाडे सध्याच्या शासनाच्या प्रचलित दराने तसेच दरवर्षी दि. १ एप्रिल रोजी १०% दरवाढ याप्रमाणे भाडे आकारण्यात यावे. तसेच भविष्यामध्ये भाड्याच्या दरामध्ये सुधारणा झाल्यास त्याप्रमाणे सुधारित भाडे आकारण्यात यावे.
- २) स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांनी त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेचा वापर e-Corner करीताच करावा.
- ३) शासनाच्या परवानगी शिवाय व्यवसायामध्ये बदल करता येणार नाही.
- ४) वाटप केलेल्या उपरोक्त जागेव्यतिरिक्त इतर जागेवर अतिक्रमण करण्यात येऊ नये.
- ५) वाटप केलेल्या जागेचा करारनामा कार्यकारी अभियंता, इलाखा शहर (सा.बां.) विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-०१ यांच्याशी करावा. सदर करारनाम्यातील सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- ६) उपरोक्त अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास शासनाने वाटप केलेली जागा परत घेण्यात येईल.
- ७) भविष्यात सदर जागेची शासनास केव्हाही आवश्यकता निर्माण झाल्यास ही जागा काढून घेण्याचे अधिकार शासनास राहतील.
- ८) जागेचा ताबा घेतल्यानंतर या विभागास त्वरीत कळवावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०११३१४५४२५३६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( ना. का. माळी )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व सन्माननीय विधानसभा/परिषद व संसद सदस्य
२. मा.सभापतींचे सचिव/मा.अध्यक्षांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधान मंडळ, मुंबई
४. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिवांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
५. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
७. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२.
९. प्रादेशिक व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडीया, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय-फोर्ट, दक्षिण मुंबई विभाग, पहिला मजला, अटलांटा बिल्डींग, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईन्ट, मुंबई-४०००२१.
१०. सह सचिव (का.२२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर (सा.बां.) विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-०१.
१३. उप अभियंता, दक्षिण (सा.बां.) उप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.टी.डी.सी.समोर, मुंबई.
१४. शाखा अभियंता, मंत्रालय शाखा (स्थापत्य), सा.बां. मंत्रालय आवार, मंत्रालय, मुंबई-३२
१५. शाखा अभियंता (सा.बां.) बंगलो, नविन प्रशासन भवन, तळमजला, मंत्रालय, मुंबई-३२
१६. निवडनस्ती.